

GR-२००५०५१०१५३१३४००१-०१००

प्रलंबित विभागीय चौकशा तात्काळ निकालात
काढण्यासाठी नेमलेल्या सेवानिवृत्त चौकशी
अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांना मानधन
देण्याबाबत-
कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना....

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक : सीडीआर-१९९९/प्र.क्र. ३२/१९/११-अ,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : ०१ मार्च, २०००.

वाचा: शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सीडीआर-१९९९/प्र.क्र. ३२/१९/११-अ,
दिनांक २९ एप्रिल, १९९८.

शासन निर्णय

उपरोक्त शासन परिपत्रकानुसार प्रादेशिक विशेष अधिकारी व जिल्हा चौकशी अधिकारी
यांच्याकडील प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरणे विभागीय आयुक्तांनी अन्य सेवानिवृत्त शासकीय
अधिका-यांकडे सोपवून त्या प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घ्यावा तसेच या अधिका-यांना
त्यांच्याकडील प्रत्येक विभागीय चौकशी प्रकरणासाठी पुढीलप्रमाणे मानधन घावे अशा सूचना
देण्यात आल्या आहेत.

चौकशी अधिकारी (मानधन)	सादरकर्ता अधिकारी (मानधन)
--------------------------	------------------------------

१) रु.३,०००/-	रु.१,५००/-	विभागीय चौकशीत एक अपचारी गुंतलेला असल्यास.
२) रु.५,०००/-	रु.२,५००/-	विभागीय चौकशीत एकापेक्षा आधिक अपचारी गुंतलेले असल्यास.

वरील आदेश निर्गमित केल्यानंतर मानधनाचे वाटप कोणत्या पध्दतीने करावे आणि
चौकशी अधिका-यांना त्यांच्या कामामध्ये सहाय्यभूत होतील अशा कोणत्या सवलती घाव्यात
यासंबंधी मार्गदर्शक सूचना देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. याबद्दल सर्वकष विचार
करून आणि वित विभागाशी विचारविनिमय करून सर्व विभागीय आयुक्तांना पुढीलप्रमाणे सूचना
देण्यात येत आहेत.

मुद्दा क्र.१ :- मानधनाच्या रकमेचे वाटप कोणी व कोणत्या प्रकारे करावे :-

चौकशी अधिका-यांकडे सोपविलेले प्रकरण ज्या शिस्तभंगविषयक प्राधिका-याने सोपविले असेल त्या प्राधिका-यानेच मानधनाचा खर्च सोसावा व हे मानधन चौकशी अधिकारी तसेच सादरकर्ता अधिकारी यांना चुकते करावे. हा खर्च संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागविण्यात यावा. यासाठी संबंधित मंत्रालयीन विभागांनी आवश्यक झाल्यास सुधारीत अंदाज पाठविताना अतिरिक्त खर्चासाठी तरतूद प्रस्तावित करावी.

मुद्दा क्र.२ :- चौकशी अधिका-यांच्या कामासाठी अतिरिक्त कर्मचा-यांच्या नेमणुका करणे :-

चौकशी अधिका-यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक प्रकरणात एक लघुलेखक व एक लिपिक यांच्या नेमणुका करण्यास हरकत नाही. विभागीय आयुक्तांनी शासकीय कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अन्य खाजगी व्यक्ती यांना हया पदावर नेमावे. तसेच ते करीत असलेल्या कामाचा मोबदला म्हणून प्रत्येक प्रकरणी लघुलेखकास रु.१,०००/- व लिपिकास रु.७००/- याप्रमाणे मानधन मंजूर करण्यात यावे. या मानधनाबाबतचा खर्च तसेच मानधन चुकते करण्याची पध्दत चौकशी अधिका-यांना द्यावयाचे मानधन चुकते करण्याच्या पध्दतीप्रमाणेच राहील.

मुद्दा क्र.३ :- चौकशी अधिका-यांना लेखनसामग्रीचा पुरवठा करणे :-

चौकशी आदेशित करणा-या शिस्तभंग प्राधिका-यांच्या कार्यालयाने चौकशी अधिका-यांची नेमणूक केल्यानंतर त्यांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे लेखनसामग्रीचा पुरवठा करावा. हा पुरवठा करताना त्यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क ठेवावा.

मुद्दा क्र.४ :- चौकशी प्रकरणांचे वाटप :-

विभागीय आयुक्तांनी चौकशीच्या कामाचे वाटप करताना, कोणत्याही अधिकाऱ्यावर कामाचा अनाठायी बोजा पडू नये यादृष्टीने चौकशी प्रकरणांचे वाटप शक्यतो समप्रमाणात व अपचाऱ्यांची संख्या विचारात घेऊन करावे. यासाठी निश्चित संख्या ठरविता येणार नाही. परंतु कामाचे वाटप समप्रमाणात असावे असा दृष्टीकोन असावा.

सर्व विभागीय आयुक्त आणि त्यांच्या विभागातील विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांना सूचना देण्यात येत आहेत की, त्यांनी वरील सूचनांचे पालन करावे व कंत्राटी पध्दतीवर नेमलेल्या चौकशी अधिका-यांना त्यांच्याकडील प्रकरणे तात्काळ निकालात निघतील यासाठे सहकार्य करावे. तसेच मंत्रालयीन विभागांनीसुधा त्यांच्या विभागाशी संबंधित असलेली प्रकरणे तात्काळ निकालात निघण्याच्या दृष्टीने त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग

प्रमुख / कार्यालय प्रमुख हे संबंधित चौकशी अधिका-यांना योग्यप्रकारे सहकार्य देऊन आवश्यक कार्यवाही करीत आहेत याची दक्षता घ्यावी.

हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.१९६/१९/सेवा-६, दिनांक २९.९.१९९९ अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

मास्तु श्री तोकणे

(मा. वि. कोकणे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

राज्यपालांचे सचिव,

मुख्यमंत्र्यांचे सचिव,

उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,

सर्व अपर मुख्य सचिव/सर्व प्रधान सचिव/सर्व सचिव, मंत्रालयीन विभाग,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव व स्वीय सहायक,

* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

* सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी,

सर्व प्रादेशिक विशेष चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा,

सर्व सादरकर्ता अधिकारी, विभागीय चौकशा,

सर्व जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा,

सर्व मंत्रालयीन विभाग,

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील इतर सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती.